

केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरीता  
आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**शालेय शिक्षण व क्रीडा विभाग**  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१  
चौथा मजला, खोली क्र. ४४०, विस्तार इमारत  
हुतात्मा राजगुरु चौक मादाम कामा मार्ग, मुंबई ४०००३२  
दिनांक: ०९ मार्च, २०२३.

**संदर्भ:-** १. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१,  
दि.०१.१२.२०२२.

२. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं/५०३/कें.प्र.  
मार्गदर्शन/२०२२/५०९५, दि.०५.१२.२०२२.

**शासन शुध्दीपत्रक:-**

उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१ हा  
वगळण्यात येत असून, त्याऐवजी परिच्छेद क्र. ५.१ पुढीलप्रमाणे वाचण्यात यावा.

" विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची  
बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि  
जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी  
अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

**किंवा**

प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी  
धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा  
(शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. "

०२. तसेच परिच्छेद क्र. ६ मधील "प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक)" याऐवजी "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक  
(प्राथमिक)" असे वाचण्यात यावे.

०३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या  
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३०३०९१७२८३८१०२१ असा  
आहे. हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(तुषार महाजन)  
उप सचिव, महाराष्ट्र राज्य

प्रत,

१) मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.

- २) मा मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ७) मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ८) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ९) मा. मंत्री शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व)
- ११) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- १२) मा.अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) मा.अपर मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १६) शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १७) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे,
- १८) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
- १९) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
- २०) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद.
- २१) निवडनस्ती- टिएनटि-१.